


वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई.
मुख्य कार्यालय : जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड क्र. ९, जे. व्ही.पी.डी. स्किम, जुहू, मुंबई - ४०० ०४९.
(महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम)

व्यवसायासाठी कर्ज मागणी अर्ज



फोटो

अ. क्र.

अर्जदाराची वैयक्तिक माहिती :-

जि. व्य. स्वाक्षरी

- १) अर्जदाराचे संपूर्ण नांव :- _____
- २) वडिलांचे संपूर्ण नांव :- _____ वय :- _____
पतीचे नांव (महिलांकरिता) :- _____ जात :- _____
- ३) कायमचा पत्ता :- _____ पोटजात :- _____
सध्याचा पत्ता :- _____ शिक्षण :- _____
रेशनकार्ड नं. _____
आधारकार्ड नं. _____
- ४) वडिलांचा धंदा :- _____
पतीचा धंदा (महिलांकरिता) :- _____

५) कुटुंबातील मिळवल्या व्यक्तित्ते वार्षिक उत्पन्न :-

अ.नं.	व्यक्तित्ते नांव	वय	नाते	धंदा/नोकरी मासिक उत्पन्न	वार्षिक उत्पन्न	शेरा

एकूण वार्षिक उत्पन्न _____

६) बँक कर्ज अथवा सरकारी अनुदान घेतले असल्यास तपशील

व्यक्तित्ते नाव	नाते	बँकेचे नांव व शाखा	बँकेचे कर्ज	थकवाकी
महामंडळाचे	अनुदान			

महामंडळाचे नाव	अनुदान	बीज भांडवल रक्कम

७) प्रतिज्ञापत्र

मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो की, वरील संपूर्ण माहिती सत्य आहे. मी अनुदान/कर्ज निर्देशित धंद्याकरिताच वापरीन व ह्याचा गैरवापर केल्यास मी कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहीन. गैरवापर रक्कम माझ्याकडून वसूल करण्यात यावी. माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ति नोकरीस नाही. मी बँकेच्या व महामंडळाच्या कर्जाची फेड नियमित करीन. मी दिलेली माहिती सत्य आहे व प्रतिज्ञेवरील सत्यतेकरिता साक्षीदार म्हणून दोन व्यक्तींची साक्ष जमानत देत आहे.

दिनांक:- _____

अर्जदाराची सही _____

नांव _____

● धंद्याचा अहवाल ●

- १) व्यवसाय / धंद्याचे नांव :- _____
- २) व्यवसाय धंदा ज्या ठिकाणी करणार आहे तो पत्ता :- _____
- ३) व्यवसाय प्रस्थापित असल्यास सध्या गुंतलेले भांडवल :- _____
- ४) योजनेचा तपशील :- _____

- अ) जमीन स्वतःची आहे काय --- होय / नाही
 ब) शेड / इमारत स्वतःची आहे काय ----- होय / नाही
 क) धंद्याचे लायसन्स क्रमांक ----- होय / नाही
 ड) उद्योगात भागिदारी ----- होय / नाही

इ) उद्योग निवडण्याचे कारण :- _____

५) व्यवसायाकरिता लागणारे भांडवल _____

अ.नं.	तपशील	केलेले खर्च	प्रस्थापित खर्च	एकूण खर्च	अपेक्षित रक्कम	शेरा
	कायम स्वरूपी भांडवल					
१)	जमीन					
२)	इमारत / शेड / इतर रस्ते जोडणी वगैरे					
३)	यंत्रसामुग्री					
४)	फर्निचर					
५)	इतर					

खेळते भांडवल

- १) तीन महिन्याकरिता लागणारा कच्चा माल अंदाजे रुपये _____
 २) तीन महिन्याकरिता इतर खर्चासाठी लागणारी रक्कम रुपये _____
 ३) इतर _____
 एकूण खर्च _____
 ६) तीन महिन्यांचा नफ्याचा अंदाज _____
 खर्च रुपये _____
 १) कच्च्या मालावर खर्च _____ १) एकूण विक्रीतून
 २) मजुरी खर्च _____ मिळणारी रक्कम
 ३) कर्जावरील व्याज _____ १) इतर जमा
 ४) घसारा / वरकडखर्च _____ एकूण जमा
 ५) इतर किरकोळ खर्च _____ १ ते ५ रकान्यांमध्ये (-)
 दाखवलेला खर्च
 शिल्लक वाकी

७) मालाच्या विक्रीची व्यवस्था कशी करणार ? _____

८) एकूण लागणारे कर्ज - १) बँकेकडून (-) महामंडळाकडून (-) स्वतःचे भांडवल एकूण _____

स्थळ _____ दिनांक _____ अर्जदाराची सही नाव (_____)

अर्जदार माझ्या परिचयाचा असून त्यांनी नमूद केलेली माहिती सत्य आहे. निर्देशित बाबींकरिता आम्ही जबाबदारी स्विकारीत आहोत.
 साक्षीदार -

- १) संपूर्ण नाव :- _____ सही
 पत्ता :- _____
 २) संपूर्ण नाव :- _____ सही
 पत्ता :- _____

(कार्यालयीन उपयोगाकरिता)

- १) मी, दि. _____ ला अर्जदाराच्या स्थळाला भेट दिली व संपूर्ण माहिती सत्य असल्याचे आढळले.
 २) बँकेने रु. _____ कर्ज _____ या योजनेखाली मंजूर करण्यास पुरस्कृत / अपुरस्कृत करण्यात येत आहे.
 अर्जदार महामंडळाचे व बँकेचे हप्ते वेळेवर परत करेल याची खात्री आहे / नाही.

दिनांक _____

जिल्हा व्यवस्थापक